



BSE Limited

Corporate Relations Department P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip code: 532859

National Stock Exchange of India Limited

"Exchange Plaza",

Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051.

Symbol: HGS

Dear Sirs,

Reg: Submission of Newspaper publication - Extract of Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, this is to inform that the Company has published extract of Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 in newspapers.

Please find attached copies of said results published in Business Standard and Sakal on June 1, 2024.

Thanking you,

For Hinduja Global Solutions Limited

Narendra Singh Company Secretary

F4853

Encl: As above



PUBLIC NOTICE

OTICE is hereby given that my client is ntending to purchase property mor particularly described in the schedu vritten hereinbelow alongwith all the fitting and fixtures installed therein from the owne M/s Trio Infotech Services, a partnershi irm, having registered address at 60° Road No.16A, Wagle Estate, Thane (West The owner has represented to my client that except for the mortgage created in favou Puniab National Bank, the Owner has no nortgaged, created any lien or encumbered he said Property in any manne whatsoever. All persons, entities, trust, firm HUF, institution, including any person naving claim on behalf of any minor, havin any right, title, claim, benefit, demand of nterest in respect of the under mentione property are hereby required to submit the laim, alongwith documentary evidence t the undersigned, within 14 (fourteen) day from the date of this notice at A-70, S Gurunanak C.H.S. Ltd., Kopri Colon Thane (East) 400603, otherwise it shall be presumed that the ownership and the title o he owner is clear and my client sha proceed to complete the proposed sal ransaction and any claims thereafter sha ot be binding on my client

SCHEDULE OF THE PROPERTY

Unit No. 601, admeasuring 299.40 squar eters built up, on the Sixth Floor, of th building of Balaji Infotech Industria Premises Co-op. Soc. Ltd., constructed o and bearing Plot No. A-278, in Thar ndustrial Area, (Wagle Estate), at Village Panchpakhadi, Taluka and District Thane. Anil Shamdasar

Advocat Date: 01-06-2024

BHARAT AGRI FERT & REALTY LTD

Regd Office: Hubtown Solaris, 301, N.S.Phadke Marg, Andheri-East, Mumbai - 400069 | CIN-L24100MH1985PLC036547 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 20

				(Rs	s in lakhs)
		Quarter Ended	Year Ended		
Particulars	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
	Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations (net)	1208.34	656.86	814.05	3126.28	3084.97
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	497.61	(177.44)	(231.93)	(120.15)	(830.75)
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional items)	532.97	(417.15)	(231.93)	(324.50)	(830.75)
Net Profit / (Loss) for the period after tax	546.60	(424.74)	(223.32)	(320.21)	(824.64)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	533.85	(429.74)	(228.61)	(337.96)	(829.93)
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55	528.55
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)					
a) Basic	0.97	(0.35)	(0.42)	(0.61)	(1.56)
b) Diluted	0.97	(0.35)	(0.42)	(0.61)	(1.56)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 o the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are av on the Stock Exchange websites, (www.bseindia.com)

The above audited results for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2024.

2 Anchaviyo Resort achieved highest revenue for Rs.1619.96 lacs with net profit of Rs.127 lacs after interest Rs.58.51 lacs and depreciation

Rs.261.58 lacs. It is fast approaching towards converting resort into destination wedding by the year 2025-26. 3 Company's Real estate project "WEMBLEY 24" tallest high rise iconic tower of 60 floors at Majiwada, Thane started construction of 457 no o

4 Fertiliser division has made marginal profit despite many challenges faced by the fertiliser industry across India due to strong business sentiments and various strategies adopted by the management of the company. Fertiliser industry awaits new cabinet policy expected to be favourable policy for better performance in coming days

5 Board of Directors proposed dividend @ 5% per equity share having face value of Re.1

The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary

For Bharat Agri Fert & Realty Ltd

Yogendra D Pate



HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

(CIN: L92199MH1995PLC084610)

Place : Mumbai

Regd. Office: 1st Floor, Tata Communications Complex, Plot C-21, G Block, Tower C, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051 Contact no.: 022 - 6136 0407; Website: www.hgs.cx; E-mail: investor.relations@teamhgs.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	3 months ended 31.03.2024	3 months ended 31.12.2023	Corresponding 3 months ended 31.03.2023	Current year year ended 31.03.2024	Previous year ended 31.03.2023
	(Refer Notes Below)	Audited (Refer Note 15)	Unaudited	Amended Audited (Refer Note 12)	Audited	Amended Audited (Refer Note 12)
		(i)	(ii)	(iii)	(iv)	(v)
1	Total income from operations (both continuing and discontinued operations)	125,785.74	129,490.47	116,812.32	508,778.11	512,185.89
2	Net Profit / (Loss) for the period/ year before tax (after Exceptional items)	4,141.91	1,619.96	(279.26)	11,048.33	18,973.29
3	Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after Exceptional items)	8,791.61	818.17	2,566.41	13,116.25	33,436.61
4	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit / (Loss) for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,331.86	6,120.58	(1,165.47)	19,537.34	64,365.75
5	Equity Share Capital	4,652.03	4,652.03	5,252.03	4,652.03	5,252.03
6	Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet	-	-	-	744,119.64	849,400.30
7	Earnings Per Share for the period/ year (of ₹ 10/- each) (both continuing and discontinued operations)					
	Basic EPS (for the period - not annualised)	18.52	1.82	4.89	27.52	63.66
	Diluted EPS (for the period - not annualised)	18.52	1.82	4.89	27.52	63.66

Place : Mumbai

Date : May 30, 2024

- The Board of Directors at their meeting held on May 30, 2024 has recommended final dividend of ₹7 per share (on an equity share of par value of ₹ 10/- each) for the financial year 2023-24.
- The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the Quarter ended and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended and, year ended March 31, 2024 are available on the Stock Exchange websites; www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website www.hgs.cx.
- The Consolidated financial results for the Quarter ended March 31, 2023 and year ended March 31, 2023 have been amended and approved by Board of directors at its meeting dated August 9, 2023 and on which Statutory Auditor have issued unmodified conclusion/opinion

For Hinduia Global Solutions Limited

Partha DeSarkar **Whole-time Director**

mahindra

Mahindra & Mahindra Limited

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai – 400 001

CIN: L65990MH1945PLC004558

website: www.mahindra.com • e-mail: investors@mahindra.com

Tel: +91 22 22895500

NOTICE TO THE ORDINARY (EQUITY) SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub.: Transfer of Ordinary (Equity) Shares of the Company to the Investor Education and Protection Fund

This Notice is published pursuant to Clause (a) of Rule 6(3) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ('the Rules')

The Companies Act, 2013 and the Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund ('IEPF'). However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has been sent to the concerned shareholders whose Ordinary (Equity) shares are liable to be transferred to IEPF under the Rules, for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholders including names. Folio number or DP ID & Client ID and shares due for transfer to IEPF on its website. Shareholders concerned are requested to refer to the web-link https://www.mahindra.com/investor-relations/regulatory-filings to verify the details of their unencashed dividends and the shares

Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them. After issue of new share certificate(s), the Company will inform the depository by way of Corporate Action to convert new share certificate(s) into dematerialised form and transfer the shares to IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

In case of share(s) held in dematerialised form, the Company shall inform the depository by way of Corporate Action, where the shareholder(s) have their accounts for transfer in favour of the IEPF Authority.

Please note that the due date for claiming dividend for Financial Year 2016-17 is 2nd September, 2024. All concerned Shareholder(s) are requested to make an application to the Company/ the Company's Registrar and Transfer Agent preferably by 16th August, 2024 with a request for claiming un-encashed or unclaimed dividend for the year 2016-17 and onwards to enable processing of claims before the due date.

In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders by due date, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

For any information/clarifications on this matter, the concerned Shareholders/Claimant may contact the Company's Registrar and Transfer Agents at KFin Technologies Limited, Unit: Mahindra & Mahindra Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana - 500 032. Tel.: +91-40-6716 2222; Toll Free No.: 1800-3094-001; Email: einward.ris@kfintech.com: Website: www.kfintech.com

For MAHINDRA & MAHINDRA LIMITED

NARAYAN SHANKAR COMPANY SECRETARY

STEELCAST LIMITED



CIN: L27310GJ1972PLC002033

Regd. Office: Ruvapari Road, Bhavnagar, Gujarat, 364 005

Extract of Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended March 31, 2024

: Key Highlights :

Life time high profits with 80% of Company's power Complete **Profit Before Tax Debt-free** requirement met through 10 MW renewable captive power plants exceeding Rs. 100 Crores status

Improved margin profile despite lower volumes

(Rs in Lakhs except FPS)

(KS. III Lakiis except E						except LF	
C.	Particulars	Quarter Ended			Year Ended		
Sr. No.		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	
1	Income from operations	9,840.10	9,031.30	12,031.99	40,981.45	47,683.39	
2	Net Profit / (Loss) for the period	2,510.74	2,339.50	2,624.66	10,093.16	9,452.09	
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax	2,510.74	2,339.50	2,624.66	10,093.16	9,452.09	
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax	1,870.79	1,742.33	1,954.47	7,500.21	7,052.46	
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
5	Total Comprehensive Income for the period	1,868.55	1,738.30	1,946.84	7,444.80	7,049.18	
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]						
6	Equity Share Capital	1,012.00	1,012.00	1,012.00	1,012.00	1,012.00	
7 Other Equity excluding revaluation reserves 25,94					25,949.60	20,508.56	
8 Earnings Per Share (EPS) of Rs. 5/- each (Not annualized)							
	a) Basic (Rs.)	9.24	8.61	9.66	37.06	34.84	
	b) Diluted (Rs.)	9.24	8.61	9.66	37.06	34.84	

- 1. The above is an extract of the detailed format of standalone audited financial results for the guarter and year ended March 31, 2024. The detailed results are available on the website of the NSE & BSE and also on the Company's website www.steelcast.net
- 2. The Board of Directors of the Company has recommended a Final Dividend at the rate of Rs 3.15 per share (i.e. 63% of face value per share of Rs 5.00) of the Company for the financial year 2023-24 making the total dividend for FY 2023-24 to Rs. 7.20 per share (i.e. 144% of face value per share of Rs 5.00)

For and On Behalf of Board of Directors of STEELCAST LIMITED

Sd/-(Chetan M Tamboli)

DATE: 30.05.2024 **CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR PLACE: BHAVNAGAR** DIN: 00028421



SVP GLOBAL TEXTILES LIMITED

Formerly Known as SVP Global Ventures Limited CIN: L17290MH1982PLC026358

Regd. Off.: 97, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai- 400005, Maharashtra, India TEL: 022-40290011; E-mail: contact@pittie.com; Website: www.svpglobal.co.in

ONE OF INDIA'S LARGEST MANUFACTURERS AND EXPORTERS OF **COTTON AND SYNTHETIC YARN**

Extract of The Standalone and Consolidated Audited Financial Results For the

Quarter and Year Ended 31st March, 2024 (Rs in Lakhs)

		Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2024	Year to date figures for current period ended 31.03.2024	Corresponding Quarter Ended 31.03.2023	
	Total Income from an existing	Audited 8091.69	Audited 30192.81	Audited 7659.09	
-	Total Income from operations				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-15554.09	-32857.47	-16997.88	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-25891.52	-43194.90	-16997.88	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-25891.52	-43194.90	-17126.94	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-25891.52	-43194.90	-16889.36	
6	Equity Share Capital	1265.00	1265.00	1265.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year	27503.68	27503.68	56897.14	
8	Earnings Per Share (of 1/- each) for				
(i)	Basic and Dilluted before extraordinary item (Rs.)	-20.47	-34.15	-13.35	
(ii)	Basic and Dilluted after extraordinary item (Rs.)	-20.47	-34.15	-13.35	
				(Rs in Lakhs)	
	Cham dalama				

		Standalone			
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year to date figures for current period ended	Corresponding Quarter Ended	
			31.03.2024	31.03.2023	
		Audited	Audited	Audited	
1	Total Income from operations	1.97	312.45	-31.46	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-572.67	-1998.62	-847.44	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-10910.10	-12336.05	-847.44	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-10910.10	-12336.05	-975.84	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-10910.10	-12336.05	-964.87	
6	Equity Share Capital	1265.00	1265.00	1265.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year	6923.28	6923.28	8001.18	
8	Earnings Per Share (of 1/- each) for				
(i)	Basic and Dilluted before extraordinary item (Rs.)	-8.62	-9.75	-0.76	
(ii)	Basic and Dilluted after extraordinary item (Rs.)	-8.62	-9.75	-0.76	

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on May 30, 2024 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (IND AS), precribed under section 133
- of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. Beginning April 1, 2017 Company has for the first time adopted Ind As. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI
- (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. the full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange website i.e www.bseindia.com and on Company's website i.e. www.svpglobal.co.in.
- The figures of the previous period/year have been regrouped /recast wherever considered necessary

For SVP GLOBAL TEXTILES LIMITED Gopal Lohia Director

DIN: 09563931

DATE: 30-05-2024

Place: Mumbai Date: 1st June, 2024

PLACE : MUMBAI

'एसटी'ने धरावी आधुनिकतेची कास

पुणे-अहमदनगर मार्गावर १ जून १९४८ रोजी धावलेल्या एसटीच्या प्रवासी सेवेला ७६ वर्षे झाली. महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांसाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत एसटी बस अखंडपणे धावत आहे. 'एसटी'चा आज वर्धापनदिन, त्यानिमित्त काही अपेक्षा...

श्रीरंग बरगे

ल्या ७६ वर्षांमध्ये अनेक आर्थिक संकटे आली. कोरोनासारख्या भ्यंकर महामारीच्या काळामध्ये एसटीसारख्या संस्थेवर अस्तित्वाचे प्रश्नचिन्ह उभे राहिले. कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन संप झाला. अशा अनेक धक्क्यांतून एसटी मार्गक्रमण करीत असताना सर्वसामान्यांची विश्वासार्हता एसटीने कधीही गमावली नाही. आर्थिक संकटामुळे एसटीच्या सबलीकरणाची, आर्थिक सक्षमीकरणाची बाजू काही अंशी दुबळी होत गेली, हे मात्र नाकारता येत नाही. त्यासाठी भविष्यात एसटीच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये पुढील बदल होणे अपेक्षित आहे.

कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्या संस्थेच्या ग्राहकाला मिळणाऱ्या सेवेवर आणि त्याच्या प्रतिसादावर अवलंबून असते; पण ही सेवा ज्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिली जाते, तो कर्मचारी त्या संस्थेप्रती निष्ठावान कसा राहील किंवा तो संस्थेच्या ध्येय-धोरणांबाबतीत समरस होणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्मचारी व संस्था यांच्यातील सुसंबंध निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. एसटीच्या बाबतीत मात्र त्यात खूप मोठी दरी पडल्याचे दिसून येते. कोरोना महामारी आणि त्यानंतर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे ९० हजार कर्मचारी आणि एसटी प्रशासन

यांच्यामध्ये कमालीची दरी निर्माण झाली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला एसटी ही आपली मातृसंस्था आहे, हे वाटणे आणि त्याप्रमाणे त्याने आपले कर्तव्य बजावणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगार व विभाग पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षक विरुद्ध कर्मचारी असा संघर्ष उभा आहे

सध्या एसटीचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे प्रवासी वाढले आहेत. अशा वेळी त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा या खरंच आपण व्यवस्थित पद्धतीने देतो का, याचे आत्मपरीक्षण प्रशासनाने करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रशिक्षण आणि प्रबोधनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सध्या एसटीच्या एकूण उत्पन्नातील ९७ टक्के उत्पन्न हे प्रवासी तिकीट विक्रीतून येते. केवळ तीन टक्के उत्पन्न इतर अवांतर उत्पन्नातून एसटीला मिळते. एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल, तर या इतर मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत वाढवणे गरजेचे आहे. मालवाहतूक, जाहिरात, वाणिज्य आस्थापना, विविध जागांचे व्यावसायीकरण अशा विविध माध्यमांतून एसटीला आपले अवांतर उत्पन्न वाढवण्याची खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मालवाहतुकीसाठी आश्वासक प्रयत्न एसटीकडून झाले होते; परंतु पुढील काळात

देशाचा

सध्याच्या किमतींनुसार जीडीपी २०२३-

२४मध्ये २९५.२६लाख कोटी रुपयांची

पातळी गाठेल, असा अंदाज आहे. आर्थिक

वर्ष २०२२-२३मधील २६९.५० लाख कोटी

रुपयांच्या तुलनेत त्यात ९.६ टक्के वाढ झाली

असल्याचे त्यात नमूद केले आहे. आर्थिक

वर्ष २०२३-२४च्या मार्च तिमाहीत वास्तविक

जीडीपी ४७.२४ लाख कोटी रुपयांचा अंदाज

आहे, जो एका वर्षापूर्वी ४३.८४ लाख कोटी

रुपयांच्या तुलनेत ७.८ टक्के अधिक आहे,

तर सध्याच्या किमतींनुसार २०२३-२४च्या

मार्च तिमाहीत जीडीपी, ७८.२८ लाख कोटी

रुपये राहील, असा अंदाज आहे, जो मागील

वर्षीच्या कालावधीत ७१.२३ लाख कोटी

रुपये होता. यातील वार्षिक वाढ ९.९ टक्के

अ.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३० मे २०२४

तपशील

डिल्युटेड ईपीएस (कालावधीसाठी - वार्षिक नसलेली)

त्याकडे दुर्लक्ष होत गेले. केवळ तिकीट विक्रीतून मिळणाऱ्य उत्पन्नावर अवलंबन राहन एसटीला चालणार नाही, भविष्यात प्रवासीवर्गाला चांगली सेवा देण्यासाठी एसटीला प्रवासी तिकिटाबरोबरच अन्य मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील भर

एसटीच्या एकूण उत्पन्नापैकी ८७ टक्के उत्पन्न हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि एसटी बसला लागणाऱ्या इंधनावर खर्च होते. त्यात अगोदरच शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी मिळत असल्याने त्यात मार्ग काढण्यात शक्य नाही; पण आर्थिकदृष्ट्या सबलीकरणासाठी संस्थेला इतर खर्चावर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या खात्यात कर्मचारी गरजेपेक्षा जास्त आहेत. त्यांना दुसऱ्या खात्यात समाविष्ट करून तेथे उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास यांत्रिकी शाखेत कर्मचाऱ्यांचा खूपच तुटवडा आहे. भरतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा वेळी इतर शाखेतील इच्छुक कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शाखा बदली दिली पाहिजे. आज महामंडळात लिपिक, टंकलेखक पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत; पण तिथे नियम व परिपत्रक असूनसुद्धा नेमणुका दिल्या जात नाहीत. त्यामुळेसुद्धा कामावर परिणाम होत आहे. याबरोबरच इंधनाच्या बाबतीतदेखील केवळ डिझेल इंधनावर अवलंबून न राहता स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशा नैसर्गिक इंधनाबरोबरच इलेक्ट्रिक इंधनाचा पर्याय महामंडळाने भविष्यात प्रभावीपणे अंमलात आणला पाहिजे

जगाच्या पाठीवर प्रवासी दळणवळण सेवा ही कुठेच फायद्यात चालत नाही. वाढते इंधन दर आणि गरजेनुसार वाढणारे वेतन व भत्ते यामुळे एसटी महामंडळालादेखील सातत्याने तोटा सहन करावा लागतो आहे. याचा परिणाम

> प्रवाशांना द्यायच्या पायाभूत सुविधांवर होत असून, चांगल्या बस, चांगली बसस्थानके बस स्थानकावरील स्वच्छतागृह याकडे निधीअभावी लक्ष देणे महामंडळाला शक्य होत नाही. यासाठी शासनाने वेळोवेळी आर्थिक निधीच्या माध्यमातून एसटीला सक्षम करणे गरजेचे आहे. हे अनुदान म्हणजे भुर्दंड नसून ती एक गुंतवणूक आहे

त्याद्वारे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, हा मुख्य हेतू असला पाहिजे. शासनाने अशा अंगीकृत उपक्रमावर लावलेले करदेखील कमी करणे गरजेचे आहे.

सध्या स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे बसस्थानक, बस स्थानकाचा परिसर, बसेस, स्वच्छतागृहे ही स्वच्छ आणि निर्जंतूक असणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षिततेबरोबरच स्वच्छ, टापटीप बसेस पुरविणे ही मूलभूत गरज बनली आहे.

उपरोक्त सूचनांपैकी प्रवासी सेवेचा दर्जा उंचावणे, हे महामंडळासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी आपल्या व्यवस्थापनातील सर्व संबंधितांना प्रशिक्षण देणे त्यांचे प्रबोधन करणे याबरोबरच आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. त्यातूनच एसटी महाराष्ट्राच्या प्रगतीचे 'चाक होईल, अशी अपेक्षा आहे.

> (लेखक महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.)

अधिक महसूल प्राप्ती आणि कमी खर्चामुळे

समाजाचे 'आरोग्य' जपणारे डॉक्टर

सत्यशोधक चळवळीचे नेते डॉ. बाबा आढाव आज (ता. एक) ९५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त बाबांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व यांविषयी.

डॉ. रूपा कुलकर्णी- बोधी

& सकाळ

🗕 ष्टकऱ्यांच्या विश्वामध्ये 'असंघटित' या शब्दाला जे महत्त्व आलं आहे, त्याचं निःसंशय आणि निरपवाद श्रेय जर कोणाला जात असेल, तर ते डॉ. बाबा आढाव यांना. त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील 'हमाल पंचायत'ने जे कार्य केले, ते केवळ भारतातच नव्हे तर जगातील कष्टकरी समाजासाठी प्रेरणादायी आणि आधारभत काम आहे

नव्वदी पार करून वयाची शंभरी गाठण्याकडे बाबांची वाटचाल सुरू आहे, त्याबद्दल प्रथम त्यांचं अभीष्ट चिंतीते. त्यांनीच मला व माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना निरपेक्ष समाजकार्याचे धडे घालून दिले आहेत.

बाबांनी १९८१-८२ या काळात लोणावळा येथे महाराष्ट्रातील निवडक कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. नागपुरातून मला व श्री. नागेश चौधरी या दोघांना निमंत्रित केलं होतं. माझीही अशा चर्चेत भाग घेण्याची पहिलीच वेळ होती. नरेंद्र दाभोलकर, अनिल अवचट, पार्थ पोळके, भारत पाटणकर, जगदीश गोडबोले, लक्ष्मण माने अशा कितीतरी प्रमुख कार्यकर्त्यांची तेथे हजेरी होती. डॉ. वि. म. दांडेकर उद्घाटक होते. सर्व प्रकारच्या सामाजिक एकतेच्या संदर्भात चर्चा झाली होती. जाती- भेदभाव, स्त्री-पुरुष भेदभाव आणि गरीब- श्रीमंत भेदभाव या सर्वांचा अंत होऊन एकसंघ समाज कसा निर्माण करावयाचा यांवर विचारमंथन झाले. चळवळीतील आपापले अनुभव, तो विशिष्ट प्रश्नच आपण हाती का घेतला आणि पुढची आव्हाने कोणती यांवर प्रत्येकाने चर्चेत तर भाग घेतलाच; परंतु उपाययोजनाही सर्वांनी आपापल्या भाषणात सुचविल्या. माझ्यासारख्यांना त्यातून खूपच शिकता आलं.



डॉ. बाबा आढाव

भाषण तर माझ्या अजूनही आहे. बाबांचं 'टिपिकल' भाषणासारखं कधीच नसतं. तो श्रोत्यांबरोबर केलेला संवाद असतो,

नागपुरात त्यांनी २००६ मध्ये आमच्या 'मोलकरीण संघटने'च्या रजत जयंती

समारंभात केलेलं अध्यक्षीय भाषण अजन स्मरणात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उच्च-नीच भाव ठेवणाऱ्या प्रतिगामी विचारसरणीला बाबांनी जन्मभर विरोध केला. त्यांचं कार्य, त्यांनी उभारलेल्या संस्था- संघटना आणि केलेलं लेखन व भाष्य याचीच साक्ष देतात. हमाल पंचायत, म. जोतिराव फुले समता प्रतिष्ठान, सामाजिक कृतज्ञता निधी, हमाल पंचायत पुरस्कृत कष्टाची भाकर (एकूण १३ केंद्रे, फिरत्या गाडीसह) 'हमाल मजूर सहकारी संघटना' अथवा 'हमाल कामगार नागरी सहकारी पतसंस्था' अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून बाबांनी प्रत्यक्ष कार्य केले आणि पुरोगामी विचार मांडला.

बाबा खरोखरीच डॉक्टर आहेत म्हणजे 'मेडिकल प्रॅक्टिशनर' आहेत. या क्षेत्रात पूर्ण वेळ शिरण्यापूर्वी ते प्रॅक्टिस करीत. रुग्णांना बरे करणारे डॉक्टर समाजात अनेक असतील: पण समाजाची तब्येत दुरुस्त करणारे बाबांसारखे डॉक्टर विरळाच. बाबांच्याच पावलावर पाऊल टाकून पूर्णवेळ सामाजिक क्षेत्र निवडणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. अनिल अवचट हे दोघेही नागपूरला आले की भेटल्याशिवाय कधी जात नसत. त्या दोघांच्याही आठवणी म्हणजे आता केवळ ठेवा उरला, याची खंत दाटून येते.

नागपुरात विधानसभेचं अधिवेशन असलं की बाबा बरेचदा नागपूरला आलेले आहेत. मला आठवतं 'सामाजिक कृतज्ञता

निधी'ची उभारणी करताना त्यांनी नागपुरलाही प्रत्यक्ष भेट देऊन 'कृतज्ञता निधी'ची माहिती दिली होती व नाट्यप्रयोगही आयोजित केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर विधान भवन, तसेच मंत्र्यांची नागपुरातील निवासस्थाने यांना निवेदने देऊन भेटी देणे, तेथे त्यांच्याशी कामगारविषयक विविध प्रश्नांवर चर्चा करणे, असंघटितांच्या संघटना राज्य सरकारने प्रोत्साहित कराव्या यासाठी विशेष चर्चा करणे, हे बाबांबरोबर आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करीत अस्. कित्येक वर्षांची ही लढाई लढन हमाल आणि मोलकरणी घरकामगार यांच्या दुरवस्थेविरुद्ध आवाज उठविण्याचे काम मोलकरीण संघटनेने गेली ४२ वर्षे केले. त्याला बाबांचा खूप मोठा आधार राहात आला.

महात्मा जोतिराव फुले यांच्या अखंडांची उद्धरणे बाबा नेहमी आपल्या भाषांमधून देतात. तेव्हा मी एकदा सहज म्हणून एका अखंडाला चाल दिली. बाबा नागपूरला आले असताना त्यांना म्हणून दाखिवली व त्यांना ती आवडली. तो अखंड होता -

''स्त्रीपुरुषे सर्व कष्टकरी व्हावे।। कुटुंबा पोसावे।। आनंदाने।।१।। नित्य मुलीमुलां शाळेंत घालावे।। अन्नदान द्यावे।। विद्यार्थ्यास।।२।। सार्वभौम सत्य स्वतः आचरावे।। सुखें वागवावें।। पंगू लोकां।।३।। अशा वर्तनाने सर्वां सुख द्याल।। स्वतः सुखी व्हाल।। जोती म्हणे।।४।।''

मग ६-७ तरी अखंडांना चाली लावन घरीच तंबोऱ्यावर गाऊन मी एक कॅसेट बनविली होती व बाबांना दिली होती. वरील अखंड बाबांच्या अत्यंत आवडीचा आहे. जोतिबांचे अखंड म्हणजे खरोखर अक्षर साहित्याचा अमोल ठेवा आहे. त्यांच्यावर बोलताना अनेक व्याख्यानमालांमध्ये मी यातील एखादा तरी अखंड श्रोत्यांना माझ्य स्वतःच्या चालीत गाऊन दाखवत असे. कारण हा खरा, साधा, सर्वांना समजणारा फुलेवाद होय, महात्मा जोतिबांच्या स्वतःच्या शब्दांतला. म्हणूनच तो बाबांना भावतो.

मुंबईकराची आज कसोटी

...तर विधानसभेला २८८ जागा लढवू

बीडमधील वाढत्या जातीयवादाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर जरांगे म्हणाले

''मराठा व ओबीसी दोन्ही समाजाने शांत राहावे, असे माझे त्यांना आवाहन

आहे. जातीजातींमध्ये द्वेष पसरविण्याचे काम नेत्यांकडून केले जात आहे. त्या

नेत्यांच्या विरोधात आम्ही बोलत आहोत. जातीविषयक मी कधीही बोलत नाही.

सर्वसामान्य ओबीसी बांधवांना कधीही दुखावलेले नाही. यापुढेही दुखावणार नाही.

नेते आम्हाला विरोध करतात, म्हणून आम्ही त्या नेत्यांना विरोध करतो. नेत्यांना

विधानसभेला सर्व २८८ जागांवर निवडणूक लढणार आहे."

मध्य रेल्वेने शनिवार, रविवार असा ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक आज (ता. ३१) मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून सुरू होणार असून हा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० वाजता संपेल

स्थानकावरील ३६ तासांच्या ब्लॉकमुळे शनिवारी सर्वाधिक ५३४ लोकल फेऱ्या रद्द, तर ३०६ लोकल फेऱ्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. याशिवाय ३७ मेल-एक्स्प्रेस गाड्या रह असणार आहेत. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील लोकल गाड्या वडाळा ते सीएसएमटी; तर मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा संपूर्णतः बंद असेल. या लोकल केवळ भायखळा, दादर, परळ आणि वडाळा स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी मुंबईकरांना

पाडा असे कोणीही म्हणू शकतो.

त्यामध्ये जातीयवाद आला

कुठे? नेतेही विरोधी उमेदवाराला

पाडा असे म्हणतात, मग तिथे

(₹ लाखांमध्ये)

मागील

वर्षाअखेर

\$9.03.2023

जातीयवाद असतो का?''

गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे स्थानकांवर मोठी गर्दी टळली

रेल्वे ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकातील

संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना फ्रॉम होम किंवा शक्य झाल्यास सुट्टी द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले होते. शुक्रवारी दिवसभरात १६४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या; मात्र तरीही या ब्लॉकमुळे लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पिक अवर्समध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागला. या ब्लॉकची सर्वांना पूर्वकल्पना असल्याने अनेक मुंबईकरांनी आज लोकल प्रवास करण्याचे टाळले. अनेकांनी घरातूनच काम करणे पसंत केले. त्यामुळे स्थानकांवर मोठी गर्दी टळली. दुपारच्या वेळी तर अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुरळक गर्दी होती.

CALL: 9503655277

ADMISSION OPEN

What you will learn:

REAL ESTATE MENTORSHIP

6 MONTH PROGRAM+INTERNSHIP

1. Introduction, Concept & Documentation

2. Trends & Market research

3. Lead Generation, Sales & Closing

4. Digital Marketing & AI Tools 5. Legal Aspects & MahaRERA Act 6. Internship, Business Setup & much more....

Course Fees: Rs. 50,000/- plus taxes

Key Benefits

 EMI facility for fees payment Success Box Kit (8 books & 8 notebooks,

Pendrive, Compass, Templates, Pen etc) Live Fresh Leads while On-site Internship

• 1 on 1 coaching while On-site Internship



Rohit Gaikwad Real estate coach and author



Contact Us:

Pavan Madde: 9503655277 Email: bdm@siilc.edu.in Add: SIILC, Gate no 1, Sakal Nagar Baner Road, Aundh, Pune, 411007



जो मागील वर्षी ७.३ टक्के होता, असेही या अहवालात म्हटले आहे.

'जीडीपी' ८.२ टक्क्यावर

आहे. उत्पादन क्षेत्रातील मूल्यवाढ मार्चच्या

तिमाहीत ८.९ टक्क्यांपर्यंत वाढली असून,

एका वर्षापूर्वी ती ०.९ टक्क्यांवर होती. खाण

क्षेत्रातील मूल्यवाढ मागील आर्थिक वर्षाच्या

याच तिमाहीत २.९ टक्क्यांच्या तुलनेत

चौथ्या तिमाहीत वाढ ४.३ टक्के होती.

बांधकाम क्षेत्रात ८.७ टक्के वाढ झाली आहे,

तर कृषी क्षेत्राची वाढ ७.६ टक्क्यांवरून ०.६

टक्क्यांवर घसरली. चौथ्या तिमाहीत वीज.

गॅस, पाणी पुरवठा आणि इतर उपयोगिता

सेवा विभाग ७.७ टक्क्यांनी वाढला आहे,

केंद्र सरकारची आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीडीपीच्या ५.६ टक्क्यांवर आली आहे.

वित्तीय तूट ५.६ टक्क्यांवर

तूट कमी झाली आहे, असे आज जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वित्तीय तूट १६.५३ लाख कोटी रुपये असून, ती जीडीपीच्या ५.६३ टक्के आहे. सरकारने एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तीय तूट १७.३४ लाख कोटी रुपये किंवा एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५.८ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ कर संकलन २३.२६ लाख कोटी रुपये होते, तर खर्च ४४.४२ लाख कोटी रुपये झाला. कर महसुलात वाढ झाल्यामुळे वित्तीय तूट घटल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.

नोंदणीकृत कार्यालयः १ला मजला, टाटा कम्युनिकेशन्स कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. सी-२१, जी ब्लॉक, टॉवर सी, बांद्रा कुली कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०० ०५१ संपर्क क्र. १ ०२२-६१३६ ०४०७; संकेतस्थळ : www.hgs.cx, **ई-मेल** : investor.relations@teamhgs.com

३१ मार्च २०२४ तिमाही आणि वर्षाअखेरसाठीच्या एकत्रित आर्थिक परिणामांचे सार

तिमाही संबंधित तिमाही सध्याचे अखेर तिमाहीअखेर वर्षाअखेर 39.03.2023 **३**9.०३.२०२४ 39.92.2023 89.03.2028 लेखापरिक्षित । अलेखापरिक्षित सुधारीत लेखाँपरिक्षित (सचना १५ पाहा) (सूचना १२ पाहा) (iii) (i) (ii) (iv) 929,669.98 929,890.86 998,८9२.३२

लेखापरिक्षित सुधारीत लेखापरिक्षित (खालील सूचना पाहा) (सूचना १२ पाहा) (v) कार्यवाहीपासून एकूण उत्पन्न 90८,७७८.99 **५**9२,१८५.८९ (सातत्य आणि खंडिंत दोन्ही कार्यवाही) करपूर्व कालावधी/वर्षासाठीचा निव्वळ नफा/(तोटा) 9८,९७३.२९ 8.989.89 9,899,98 (36,28) 99.086.33 (अपवादात्मक आयटेम्सनंतर) करानंतरच्या कालावधी/वर्षासाठीचा निव्वळ नफा/(तोटा) ८,७९१.६१ २,५६६.४१ 93,998.29 33,838.89 ८१८.१७ (अपवादात्मक आयटेम्सनंतर) कालावधी/वर्षासाठी एकूण एकत्रित उत्पन्न [कालावधी/ ۷,३३٩.८६ (9,984.86) **६४,३६५.७५** 8,920,90 99,436.38 वर्षासाठी समावेशक नफा /(तोटा)(करानंतर) आणि इतर एकत्रित उत्पन्न (करानंतर)] ५ समभाग भांडवल ४,६५२.०३ 8,842.03 4,242.03 8,842.03 4,242.03 ६ | ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन राखीवसोडून राखीव ७४४,११९.६४ ८४९,४००.३० कालावधी/वर्षासाठी प्रति भाग मिळकत (₹ १०/- प्रत्येकी) (सातत्य आणि खंडित दोन्ही कार्यवाही) बेसिक ईपीएस (कालावधीसाठी - वार्षिक नसलेली) 9८.५२ ٩.८२ 8.ረዓ **६३.**६६ २७.५२

सूचना: आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा 🗧 ७ प्रतीभागाचा (रू १०/- प्रत्येकीच्या पार व्हॅल्यू समभागावर) अंतीम लाभांश संचालक मंडळाच्या ३० मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत सुचविण्यात आलेला आहे.

9८.५२

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन, २०१५चे नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसह भरलेल्या ३१ मार्च २०२४ वर्षाअखेर आणि तिमाही अखेरसाठीचे एकत्रित आर्थिक परिणामांच्या तपशीलवार स्वरुपाचे वरील सार आहे. ३१ मार्च २०२४ वर्षाअखेर आणि तिमाही अखेरसाठीच्या आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरुप स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ www.nseindia.com आणि www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.hgs.cx वर उपलब्ध आहे.

३१ मार्च २०२३ वर्षाअखेर आणि ३१ मार्च २०२३ तिमाहीअखेरसाठीचे एकत्रित आर्थिक परिणाम हे दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजूर आणि सुधारीत केले आहेत आणि ज्याचा वैधानिक लेखापरिक्षकांनी असुधारीत निष्कर्ष/अभिप्राय जारी केला आहे.

हिंदुजा ग्लोबल सॉल्युशन लिमिटेडकरिता

२७.५२

8.ረዓ

पार्थ डीसरकार पूर्णवेळ संचालक DIN:00689988

६३.६६

Rise mahindra

महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: गेटवे बिल्डिंग, अपोलो बंदर, मुंबई - ४०० ००१.

कंपनी ओळख क्रमांक: एल्६५९९०एम्एच्१९४५पीएल्सी००४५५८ वेबसाइट: www.mahindra.com • ईमेल: investors@mahindra.com टेलि.: +९१ २२ २२८९५५००

कंपनीच्या सामान्य (सम) भागधारकांना सूचना

विषय: कंपनीच्या सामान्य (सम) भागांचे/शेअर्सचे इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडामध्ये हस्तांतरण ही सूचना, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय यांच्या आदेशानुसार, इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲंण्ड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि

रिफंड) नियम २०१६ च्या नियम ६(३) च्या कलम (ए), ज्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्यानुसार ("नियम"), प्रकाशित करण्यात येत आहे. कंपनी कायदा २०१३ आणि नियमांमध्ये असे सगळे शेअर्स (भाग) ज्यांचा लाभांश भागधारकांनी सलग सात वर्षे किंवा त्याहुनही अधिक काळ वठविला नाही किंवा ज्याच्यासाठी दावा केला नाही किंवा त्यांना दिला नाही ते इन्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडाकडे ("आयुर्झीएफ्") हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. तथापि, कोर्ट किंवा ट्रिब्यूनल किंवा वैधानिक अधिकार असणारी संस्था यांनी असे शेअर्स (भाग) किंवा लांभांशाची रक्कम यांचे हस्तांतरण थांबविण्याचा खास आदेश दिला असेल तर किंवा डिपॉझिटरीज नियम, १९९६, मधील तरतुदींन्वये असे शेअर्स तारण ठेवले असतील तर किंवा गहाण ठेवले असतील तर कंपनी असे शेअर्स (भाग) आयुड्पीएफकडे हस्तांतरित करणार नाही.

नियमांमध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध आवश्यकतांनुसार ज्यांचे सामान्य (सम) भाग, नियमांच्या अंतर्गत आयङ्गीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत अशा सर्वे संबंधित भागधारकांना योग्य ती कार्यवाहीं करण्यासाठी वैयक्तिकरित्या सूचना दिली गेली आहे.

कंपनीने अशा सर्व भागधारकांचा संपूर्ण तपशील म्हणजे नाव, फोलिओ क्र. किंवा डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी आणि शेअर्स जे आय्इपीएफ् प्राधिकारीकडे हस्तांतरित होणार आहेत त्यांचा संपूर्ण तपशील आपल्या वेबसाइटवर अपलोड केला आहे. संबंधित भागधारकांना अशी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी https://www.mahindra.com/investor-relations/regulatory-filings ही वेबलिंक पहावी आणि न मिळालेल्या लाभांशांच्या तपशीलाची व आय्ङ्पीएफ् प्राधिकारी डीमॅट खात्यामध्ये हस्तांतरित होण्यासाठी पात्र असणारे समभाग यांचा सगळा तपशील तपासून घ्यावा. कृपया ह्याची नोंद घ्यावी की या शेअर्सवर मिळणारे भविष्यातील सर्व लाभ, लाभांश हे सुध्दा आयङ्गीएफकडे जमा होतील. भागधारकांनी याचीही नोंद घ्यावी की असे न वठविलेले लाभांश आणि आयुइपीएफ प्राधिकारीकडे हस्तांतरित झालेले सगळे शेअर्स आणि असल्यास ह्या लाभांवर जमा झालेले सर्व लाभ जे यामध्ये समाविष्ट आहेत ते सर्व नियमांमध्ये नमूद केलेल्या विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयुड्पीएफ प्राधिकारीकडे परत मागता येऊ

संबंधित भागधारक ज्यांच्याकडे शेअर्स (भाग) भौतिक स्वरूपात आहेत आणि ज्यांचे शेअर्स आय्ङ्पीएफ् प्राधिकारीकडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी की त्यांच्याकडे असणाऱ्या मूळ सर्टिफिकेट्सच्या/प्रमाणपत्रांच्या बदल्यात कंपनी नवीन भाग प्रमाणपत्रे/शेअर सर्टिफिकेट्स देईल. ही नवीन प्रमाणपत्रे दिल्यानंतर कंपनी कॉर्पोरेट प्रक्रियेद्वारा नियमांनुसार आय्इपीएफ्कडे ही नवीन प्रमाणपत्रे डी मॅट स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी आणि भाग हस्तांतरित करण्यासाठी डिपॉझिटरीला कळवील आणि यो बाबतीत त्यांच्याकडे असणारी मूळ शेअर सर्टिफिकेट्स/भाग प्रमाणपत्रे जी त्यांच्या नावावर नोंदली गेली आहेत ती आपोआप रहबातल ठरतील आणि सौदा करण्यास पात्र मानली जाणार नाहीत. यापुढेही भागधारकांनी अशी नोंद घ्यावी की कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केलेला सगळा तपशील हा, नियमांना अनुसरून कंपनी जे आयङ्पीएफ् प्राधिकारीकडे भाग/शेअर्स हस्तांतरित करणार आहे त्यासाठी जी नवीन शेअर सर्टिफिकेट्स/भाग प्रमाणपत्रे देणार आहे त्याबाबतीत पुरेशी सूचना आहे आणि तो तसा मानला जावा.

डीमटेरियलाइज्ड स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत कंपनी नियमांना अनुसरून आयुड्पीएफ् प्राधिकारीकडे हस्तांतरित होणाऱ्या भागांच्या बाबतीत कॉर्पोरेट कार्यवाहीद्वारा शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी डिपॉझिटरींना कळवेल जिथे भागधारकांचे खाते असेल.

कृपया नोंद घ्यावी की २०१६-१७ या वित्तीय वर्षासाठी लाभांशांच्या रकमेसाठी दावा करण्याची अंतिम तारीख दि. २ सप्टेंबर, २०२४ आहे. सर्व संबंधित भागधारकांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी कंपनीकडे / कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजन्ट्स यांच्याकडे शक्यतो **दि. १६ ऑगस्ट,** २०२४ पर्यंत, २०१६-१७ पासून पुढील कालावधीसाठी न वठविलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशांसाठी दावा करण्याच्या विनंतीसह आपला अर्ज जरुर पाठवावा जेणेकरून कंपनीला अंतिम तारखेपूर्वी दाव्यांसंबंधी कार्यवाही करणे शक्य होईल.

संबंधित भागधारकांकडून अंतिम तारखेपर्यंत दावा न केलेल्या लाभांशाच्या बाबतीत कोणताही वैध दावा न केला गेल्यास कंपनी नियमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांना अनुसरून अंतिम तारखेस नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार शेअर्स आय्ङ्पीएफ् ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करील. अशा वेळी कृपया याची नोंद घ्यांवी की नियमांना अनुसरून आयुडपीएफ् ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केलेली न वठवली गेलेली लाभांशाची रक्कम आणि समभाग/इक्विटी शेअर्स यांच्या बाबतीत कंपनीकडें कोणताहीं दावा करता येणार नाही.

ह्या प्रकरणात कोणतीही माहिती/ स्पष्टीकरण हवे असेल तर संबंधित शेअरधारक/ दावेदार ह्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटस, केफिन ेटेक्नोलॉजीस लिमिटेड यांच्याशी युनिट: महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबौली, फीयनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद, तेलंगणा - ५०० ०३२ येथे संपर्क साधावा. फोन: +९९-४०-६७९६ २२२२; टोल फ्री क्र. १८००-३०९४-००९;

≆ई-मेल: einward.ris@kfintech.com; वेबसाइट: www.kfintech.com

महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडसाठी सही/-

ंस्थळ : मुंबई नारायण शंकर कंपनी सचिव तारीख : 9 जून, २०२४